

उल्हासनगर महानगरपालिका

उमपा / करवि / यु. 1/197/23

टोकन क्र. 41202300013526

दिनांक — 08/08/2023

सादर

विषय :- मालमत्ता कर आकारणी नोंद वहीत कर भरण्यास प्रथम पात्र जबाबदार व्यक्ती म्हणून नावाची नोंद करणेबाबत मिळकत क्र. 03AO014099200


अर्जदार यांनी दिनांक 04/08/2023 रोजी श्रीम. लताबाई भास्कर पाटील, पत्ता— त्रिक्स फॉकटरी जवळ, धोबी घाट, कमला नेहरू नगर, उल्हासनगर १ मालमत्ता क्र. 03AO014099200 महानगरपालिका कर आकारणी नोंदवहीत कर भरण्यास प्रथम पात्र जबाबदार व्यक्ती म्हणून नावाची नोंद करणेकरीता अर्ज दाखल केला आहे. त्यानुसार महापालिका कर आकारणी दफ्तरी नोंदवहीत भास्वार व्हि. पाटील या नावाची नोंद असून मिळकतीचे एकुण क्षेत्रफळ...

तरी अर्जदार यांनी आपल्या नावाची नोंद करणेकरीता अर्जासोबत सादर केलेले कागदपत्राचा तपशिल खालीलप्रमाणे.


- १) कर भरणा ना देयक प्रमाणपत्र वर्ष २०२३-२४ करीता
- २) श्री. शैलेश भास्कर पाटील व श्रीम. लताबाई भास्कर पाटील यांचे नोटरी रिलीज डीड क्र. ३१३ दि. ०१/०८/२०२३
- ३) कै. भास्कर विठ्ठल पाटील यांचे मृत्यु दिनांक २१/०७/२००९
- ४) कै. अनिल भास्कर पाटील यांचे मृत्यु दिनांक ०७/१०/२०२२
- ५) नोटरी हमीपत्र/ताबापावती क्र. ३१४ दि. ०१/०८/२०२३
- ६) स्थानिक वर्तमान पत्र दै. टाउन दर्शन दिनांक ०१/०८/२०२३
- ७) अर्जदाराचे प्रतिज्ञा पत्र सादर

लिपीक

उपरोक्त कागदपत्रान्वये मनपा कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. 03AO014099200 अन्वये नोंद असलेल्या मिळकती करीता मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर भरण्यास प्रथम पात्र व्यक्ती म्हणून श्रीम. लताबाई भास्कर पाटील या नावाची नोंद वर्ष २०२३-२४ पासून करणेसाठी शिफारस करण्यात येत आहे.


कर निरीक्षक

उप-कर निर्धारक व संकलक


कर निर्धारक व संकलक

Change of Name R. V. Charges	
Paid Rs.	5000
Receipt No.	138215/1383
Date	11/08/2023
Sign.	



UMC:TD:UNIT- 1 : 197 :23
Register No. 41202300013526

Date : / /2023
Sr. No. 3/1187

To,
Mrs. Latabai Bhaskar Patil
Nr. Bircks Factory Dhobi Ghat,
Kamla Nehru Nagar
Ulhasnagar- 421001

Sub : Mutuation of Entry as a **Occupier** in respect of Property bearing
Sr. No 3/1187 of Mpl. Assessments Register.

Ref : Your Notice Dated: **04/08/2023**

Madam,

Your name has been entered in place of **Mr. Bhaswar V. Patil** under Ward No. 3
Prop.No **03AO014099200** as a person primarily liable to Property Tax. The Entry in the
assessment book is mutuited on the basis of the following documents.

- | | | |
|--|------------------|----------------------|
| 1. Copy of sale deed & Index – II Registered
with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 2. Conveyance Deed (CD) | No.----- | Dt ----- |
| 3. Change of Name effected by Sub Divisional
officer Ulhasnagar | No.----- | Dt ----- |
| 4. Partition deed registered with Registrar of
assurance | No.----- | Dt ----- |
| 5. Gift deed registered with Registrar of
assurance | No.----- | Dt ----- |
| 6. Mortgage deed registered with Registrar of
assurance | No.----- | Dt ----- |
| 7. Release deed registered with Registrar of
assurance | No.----- | Dt ----- |
| 8. Letter of Administration granted by court | No.----- | Dt ----- |
| 9. Death Certificate of deceased | No.----- | Dt ----- |
| 10. Indemnity bond | No. 6/314 | Dt 01/08/2023 |
| 11. Objection Notice published in the News
paper Namely Town Darshan | No.----- | Dt 01/08/2023 |
| 12. Registered Will | No.----- | Dt ----- |
| 13. Probate of will | No.----- | Dt ----- |
| 14. Heir ship Certificate issued by competent
court | No.----- | Dt ----- |
| 15. Unregistered Instrument attested by Notary
Release Deed | No. 6/313 | Dt 01/08/2023 |

This is only a mutuation of entry for the purpose of primary liability to tax and shall not
be construed as transfer of title. Any mis-representation or fraudulent information
contained in the notice given by you would any time lead to cancellation of such entry
without prejudice to the rights of prosecution against you.

Assessor & collector of Taxes
Ulhasnagar Municipal Corporation

